

उद्यु आणि उल्लिख्यंगमुळे उद्यु असलेल्या  
शासकीय कर्मचा-यांस वाढन शक्ता मंजूर  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग,  
परिपत्रक क्रमांक टीआर-१३८२/सीआर-९८४/एसईआर-५,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० सप्टेंबर १९८२.

### शासन परिपत्रक

शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक टीआरए-१३७९/सीआर-१७३७/एसईआर-५, दिनांक २० फेब्रुवारी १९८० च्या परिच्छेद ३ मधील तरतुदीनुसार, जेव्हा उपांग कर्मचा-यांना संबंधित विभाग प्रमुखांमार्फत शासकीय अंजालयात कार्यालयीन ठिकाणाबाहेरच्या माली, विशेष प्रवास शक्ता मिळविण्यासाठीच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठविले जाते, तेव्हा उभा कर्मचा-याला, प्रत्यक्ष प्रवास शर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे. तसेच प्रवासात व अंजालयात लागणार्या कालावधी हा सेवा कालावधी म्हणून समजण्यात येतो. या संबंधात उभा प्रश्न उपस्थित करण्यात उभा होता की, जे कर्मचारी संबंधित वैद्यकीय अधिका-यांकडून विशेष प्रवासशक्त्यासाठी लागणारे शिफारस प्रमाणपत्र मिळविण्यास पात्र ठरलेले नाहीत म्हणजेच ज्यांचे बाबतीत विशेष वाढन शक्त्याच्या पात्रतेसाठी आवश्यक तेवढे उपांग व नाही उभा कर्मचा-यांना सुद्धा वरील सवलती अनुज्ञेय आहेत काय ? याबाबत असे स्पष्ट करण्यात येते की, जे कर्मचारी विशेष वाढन शक्त्यासाठीच्या अटी पूर्ण करून, वैद्यकीय शिफारसपत्र मिळविण्यास पात्र ठरलेले असतील उभाच कर्मचा-यांना वर उल्लेखिलेल्या सवलती अनुज्ञेय असतील, अन्य कर्मचा-यांना नाही.

२. ह्यापूर्वी निकालत काढलेल्या प्रकरणांचा नव्याने विचार होऊ नये.

३. या परिपत्रकाची ईंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्रचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व आवाजे,

प. द. जेसी,  
कार्यासन अधिकारी, वित्त विभाग.

प्रति

- १) महालेखापाल, महाराष्ट्र १, मुंबई,
- २) महालेखापाल, महाराष्ट्र २, नागपूर,
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (महाराष्ट्र राज्य),
- ४) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ५) राज्यपालांचे सचिव,
- ६) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- \* ७) प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- ८) सर्व मंत्र्यांचे व राज्य मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक,
- \* ९) प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

- \*१०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- \*११) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- \*१२) वरिष्ठ उप संचालक, वाणिज्य सेवा परीक्षा, मासिकीय वास्तविक सेवा परीक्षा मंडळ, मुंबई.
- १३) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, ठोपबिकस रोड, नवी दिल्ली.
- १४) मंत्रालयाचे सर्व विभाग.
- १५) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या उच्च असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
- १६) सर्व जिल्हाधिकारी.
- १७) सर्व विभागीय आयुक्त.
- १८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य सेवा व वित्तीय अधिकारी.
- २०) संपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- २१) वित्त विभागातील सर्व कार्यासभे.
- २२) निवड नस्ती, कार्यासभे एसईआर-५, वित्त विभाग.
- \*२३) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

\*पत्राद्वारे.

कमी

दिसां

यांच्या माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत पाठविण्यात आली आहे.

Grant of Conveyance Allowance  
to Blind and Orthopaedically  
handicapped Government  
Employees.

GOVERNMENT OF MAHARASHTRA  
Finance Department,  
Circular No. TRA-1382/CR-984/SER-5,  
Mantralaya, Bombay 400 032, dated the 20th September 1982.

C I R C U L A R

As per para 3 of Government Resolution, Finance Department No. TRA-1379/CR-1737/SER-5, dated 20th February 1980, in cases where handicapped employees are referred by the Heads of Departments concerned to Government Hospitals located at stations outside their headquarters for getting recommendations for grant of conveyance allowance, are reimbursed actual travelling expenses. Further the period spent on journeys, as also at the Hospital, is also treated as duty. A question has been raised whether the above concessions would also be admissible to those employees who are not recommended conveyance allowance by the competent medical authority i.e. those who do not have the requisite disability to entitle them for the grant of conveyance allowance. It is hereby clarified that the concessions referred to above will be admissible only to those who satisfy the prescribed conditions and are recommended conveyance allowance by the competent medical authority and not to others.

2. Past cases settled otherwise need not be reopened.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P.D. JOSHI,  
Desk Officer.

---